

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी - ४११ ०१८.

मा.क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती

कार्यपत्रिका क्रमांक - ७

सभावृत्तांत

दिनांक - १४/०७/२०१७

वेळ - दुपारी ३.०० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीची पाक्षिक सभा शुक्रवार दिनांक १४/०७/२०१७ रोजी दुपारी ३.०० वाजता महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली होती. सभेस खालील सन्मा.सदस्य उपस्थित होते.

१. मा.बाळासाहेब नामदेव ओव्हाळ - उपसभापती
२. मा.फुगे भिमाबाई पोपट
३. मा.मंगला अशोक कदम

या शिवाय मा.कडूसकर - सहा.आयुक्त, मा.उल्हास जगताप - नगरसचिव, मा.कदम - प्रशासन अधिकारी, मा.पानसरे - क्रीडा अधिकारी हे अधिकारी सभेस उपस्थित होते.

-----

सभाकामकाज सुरु करणेचे वेळी सभाकामकाज उरकणेकामी आवश्यक गणसंख्या सभागृहात उपस्थित नसलेने उपस्थित सन्मा.सदस्य यांनी दिनांक २८/०७/२०१७ रोजी दुपारी २.४५ वाजेपर्यंत सभा तहकूब केली.

नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी - ४११ ०१८.

मा.क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती

कार्यपत्रिका क्रमांक - ७

सभावृत्तांत

( दिनांक १४/०७/२०१७ ची तहकूब सभा )

दिनांक - २८/०७/२०१७

वेळ - दुपारी २.४५ वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीची दिनांक १४/०७/२०१७ ची तहकूब सभा शुक्रवार दिनांक २८/०७/२०१७ रोजी दुपारी २.४५ वाजता महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली होती. सभेस खालील सन्मा.सदस्य उपस्थित होते.

- |                                |            |
|--------------------------------|------------|
| १. मा.लक्ष्मणशेठ सोपान सस्ते - | सभापती     |
| २. मा.बाळासाहेब नामदेव ओव्हाळ  | - उपसभापती |
| ३. मा.कांबळे अंबरनाथ चंद्रकांत |            |
| ४. मा.गावडे राजेंद्र तानाजी    |            |
| ५. मा.फुगे भिमाबाई पोपट        |            |
| ६. मा.मंगला अशोक कदम           |            |
| ७. मा.डबू आसवानी (हिरानंद)     |            |
| ८. मा.बनसोडे राजू विश्वनाथ     |            |

या शिवाय मा.उल्हास जगताप - नगरसचिव, मा.कदम - प्रशासन अधिकारी, मा.पानसरे - क्रीडा अधिकारी हे अधिकारी सभेस उपस्थित होते.

दिनांक २३/०६/२०१७ रोजी झालेल्या सभेचा (कार्यपत्रिका क्र.६) सभावृत्तांत कायम करणेत आल्याचे मा.सभापती यांनी प्रकट केले.

ठराव क्रमांक - ३२

विषय क्रमांक - ०१

दिनांक - २८/०७/२०१७

विभाग - क्रीडा

सुचक : मा.अंबरनाथ कांबळे

अनुमोदक : मा.बाळासाहेब ओव्हाळ

संदर्भ : मा.अति.आयुक्त यांचे पत्र क्र.क्रीडा/७अ/कावि/६९३/२०१७, दि.३०/०६/२०१७

विषय - महापौर चषक जिल्हास्तर कॅरम स्पर्धा २०१७-१८ आयोजित करणेस व येणा-या खर्चास अथवा प्रत्यक्ष येणा-या खर्चास मा.स्थायी समितीची मान्यता घेणेबाबत.

विषय क्रमांक ०१ चा विचार पुढील सभेच्यावेळी करणेत यावा.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

ठराव क्रमांक - ३३

विषय क्रमांक - ०२

दिनांक - २८/०७/२०१७

विभाग - क्रीडा

सुचक : मा.मंगला कदम

अनुमोदक : मा.भिमाबाई फुगे

संदर्भ : मा.अति.आयुक्त यांचे पत्र क्र.क्रीडा/७अ/कावि/७३८/२०१७, दि.०७/०७/२०१७

मा.अति.आयुक्त यांनी शिफारस केलेप्रमाणे -

शासकीय जिल्हास्तर शालेय क्रीडा स्पर्धा २०१७-१८ आयोजित करणेस व स्पर्धेकामी पी.व्ही.फ्लेक्स बॅनर, पंच मानधन, पंच चहा अल्पोपहार खर्च, नारळ, बुके, पूजा खर्च, स्टेशनरी खर्च, फक्की, क्रीडा साहित्य खरेदी कोटेशन/निविदा पद्धतीने करणे, स्पर्धा आयोजन सभा उपस्थित क्रीडा शिक्षक, मुख्याध्यापक, पाहुणे यांचा चहापान-अल्पोपहार खर्च, पाहुणे सत्कारार्थ बुके खरेदी, साहित्य भाडेपोटी खर्च, प्रेक्षागृह भाडे इतर खर्च इ., सन २०१७-१८ मध्ये विभागस्तर स्पर्धेसाठी म.न.पा. शाळेतील अंदाजे ३०० विद्यार्थी खेळाडू व राज्य पातळीवर १५०, राष्ट्रीय पातळीवर ५० व संघटने मार्फत आयोजित क्रीडा स्पर्धेसाठी ५० शालेय खेळाडू, त्यांचे समवेत जाणारे क्रीडा शिक्षक व व्यवस्थापक यांचे प्रवास खर्च, दैनिक भता, प्रवेश फी औषध खर्च इ.अदा करणे कामी अंदाजे र.रु १,००,०००/- असे एकूण येणा-या संभाव्य खर्च र.रु.१७,००,९००/- अथवा प्रत्यक्ष येणा-या खर्चास मान्यता व जिल्हास्तर शालेय क्रीडा स्पर्धा २०१७-१८ अनुषंगाने येणारा खर्च हा क्रीडा निधी - वार्षिक स्पर्धा क्रीडा कला व क्रीडा कला साहित्य या दोन लेखाशिर्षावर केलेल्या प्रत्येकी र.रु.२०,००,०००/- प्रमाणे एकूण तरतूद र.रु.४०,००,०००/- मधून खर्ची टाकणेस तसेच शासकीय जिल्हास्तर शालेय क्रीडा स्पर्धा २०१७-१८ अनुषंगाने मंडप, बैठक व्यवस्था, मैदान तयार करणे, ध्वनी/विद्युत व्यवस्था व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे इ. स्वरूपाचा खर्च हा क्षेत्रीय कार्यालयामार्फत होणार आहे.त्यासाठी प्रत्यक्ष येणारा खर्च संबंधित विभाग, संबंधित क्षेत्रीय कार्यालय यांच्या अंदाजपत्रकातून खर्ची टाकण्यास मान्यता देणेकामी मा.स्थायी समिती सभेकडे शिफारस करणेत येत आहे. सभावृत्तांत कायम होणेची वाट न पाहता ठराव मा.स्थायी समितीकडे पाठविणेत यावा.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

-----

यानंतर मा.सभापती यांनी सभा संपल्याचे जाहिर केले.

( लक्ष्मणशेठ सोपान सस्ते )

सभापती

मा.क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी १८. नगरसचिव कार्यालय

क्रमांक : नस/४/कावि/१००६/२०१७

दिनांक : २९/०७/२०१७



नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी ४११ ०१८.

प्रत : सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी यांचेकड पुढील योग्य त्या

कार्यवाहीसाठी रवाना.

Z:\e drive\Nagersachiv1\New Folder\Ele 17 sub committee sabhapati.doc